

Resonance Specialties Limited

Regd. Office: Plot No. 54-D, Kandivli Industrial Estate, Kandivali (W) Mumbai - 400067, India Tel: +91-22-6857 2827/6210 6053 Fax: +91-22-28688544 E-mail-info@resonancesl.com Website: www.resonancesl.com CIN: L25209MH1989PLCO51993 GST:27AAACA9590Q1ZW

THRU ONLINE FILING

May 15, 2024

To
The BSE Limited,
Listing Department
Phiroz Jeejeebhoy Tower 25th Floor,
Dalal Street. Mumbai- 400001

Ref.:- BSE Script Code 524218

<u>Sub: Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Financial Results Published in Newspapers.</u>

Dear Sir/Madam,

Please find enclosed copies of Audited Financial Results for the 4th quarter and financial year ended March 31, 2024 approved by Directors in the Board Meeting held on May 14, 2024 and published on May 15, 2024 in Business Standard (all editions), Nav Shakti (in Marathi) and Free Press.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully For Resonance Specialties Limited

Vaibhavi Rajeshirke Company Secretary

Encl.: a/a

4,228.57 3,851.65

4.37

2.56



Registered Office: Uniworth House, 3A Gurusaday Road, Kolkata - 700019. CIN: L55101WB1999PLC090672. Tel. No. (91 33) 2283 7964 Email: corporate@speciality.co.in Website: Statement of Audited Financial Results for the quarter and year ended 31 March 2024

	Standalone				Consolidated Sta			alone	Consolidated Year Ended		
		Quarter Ended			Quarter Ended			Year Ended			
Sr No.	Particulars	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Revenue from Operations	9,108	10,949	8,751	9,619	11,598	8,751	39,310	37,497	40,470	37,497
2	Net Profit for the period (before exceptional items, tax and share of profit/ (loss) in Joint venture)	221	1,446	1,149	386	1,557	1,183	3,157	5,464	3,431	5,498
3	Net Profit for the period (before tax and share of profit/ (loss) in Joint venture)	221	1,446	1,988	386	1,557	2,022	3,157	6,223	3,431	6,337
4	Net Profit for the period (before tax)	221	1,446	1,988	388	1,557	2,027	3,157	6,223	3,526	6,344
5	Net Profit for the period	164	1,347	5,492	338	1,417	5,531	3,666	9,558	3,001	9,679
6	Total Comprehensive Income for the period	151	1,345	5,491	312	1,453	5,543	2,634	9,565	2,995	9,699
7	Net Profit for the period attributable to owners of the company	164	1,347	5,492	310	1,383	5,531	2,666	9,558	2,939	9,679
8	Total Comprehensive Income for the period attributable to owners of the company	151	1,345	5,491	284	1,419	5,543	2,634	9,565	2,933	9,699
9	Paid-up equity share capital (face value of Rs. 10 per share)	4,810	4,810	4,696	4,810	4,810	4,696	4,810	4,696	4,810	4,696
10	Earnings per equity share (of ₹ 10/- each)* (a) Basic (b) Diluted	0.34 0.33	2.81 2.73	11.69 11.63	0.64 0.63	2.88 2.80	11.78 11.71	5.58 5.41	20.35 20.24	6.15 5.96	20.61 20.50

The above is an extract of the detailed format of quarter and year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to make the same available on the websites of the Stock Exchanges on which the Shares of the Company are listed, namely, www.bse the said results are also available on the Company's website www.speciality.co.in. For and on behalf of the Board

RIYASAT

2 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th, May 2024.

For Speciality Restaurants Limited Anjanmoy Chatterjee Chairman & Managing Director (DIN: 00200443)

Dated: 15.05.2024

Date & Time of

Up to 20.06.2024

On 20.06.2024 at 11:30 Hrs

at 11:00 Hrs

Place: Mumbai Date: 14th May, 2024

MAINLAND CHINA

Oh! Calcutita

GLOBAL GRILL

NIT Ref. No.: JV/PT/BG/C&M/NIT-01/2024-25

Package - Construction of Rs. 496.13 Lakh

Head Quarter Building of (09) Nine Months

Brief description of

BGCL at Bhusaula SS

CAFÉ MEZZUNA

BIHAR GRID COMPANY LIMITED
(A Joint Venture of BSP(H)CL & POWERGRID)

2nd FLOOR, ALANKAR PLACE, BORING ROAD,

PATNA - 800 001 CIN: U40100BR2013PLC019722

NOTICE INVITING TENDER

(Single Stage Two Envelope Bidding Procedure)

(Domestic Competitive Bidding; Funding; Domestic)

BIHAR GRID COMPANY LTD. invites sealed bids for the following works from

Rs. 12500/-Rs. 993000/-

Extended Sale period of Tender Document will commence: from 15.05.2024 Extended sale period of render Document will commence: from 15.05.2024 to 13.06.2024 on all working days. Purchase of Tender Document : From Patna at office address mentioned above. Cost of Tender Documents shall

be paid through Demand Draft only in favour of "Bihar Grid Company Ltd

The detailed Qualifying Requirement (QR) are given in the bidding document o the respective packages. For submission of the bid, bidders will be required to purchase bid document duly authenticated by the executive issuing the documents. This notice will also be available on BGCL website

www.bihargrid.co.in. For detailed NIT and bid documents please contact DGM C&M), BGCL at address given above or on Telephone No. 0612-2530477.

Completion period /

EMD (In Rupees)

Tender Document Cost

HAKA

EPISODE One | Sweet Bengal

CIN: L29142TN1961PLC004568 Regd. Office: 108, Mount Poonamallee Ro

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the

for W.S. Industries (India Limited 15.05.2024 **Company Secretary**

W.S. INDUSTRIES (INDIA) W LIMITED

Porur. Chennai - 600 116

NOTICE

Company has been scheduled to be held on Tuesday, the 21st May 2024, to consider and take on record, inter-alia Audited Financial Statements of the Company for the quarter and Year ender 31st March 2024

Devyani International Limited

Manish Dawar Whole time Director & CFO DIN: 00319476

(₹ in million)

DILIP BUILDCON LIMITED

DILIP BUILDCON LIMITED

Registered Office : Plot No. 5, Inside Govind Naravan Singh Gate. Chuna Bhatti, Kolar Road, Bhopal-462016, Madhya Pradesh

(CIN: L45201MP2006PLC018689)

Corrigendum

In reference to the extract of audited financial results for the quarter and full-year ended 31st March, 2024 of Dilip Buildcon Limited published on 11.05.2024, the heading of the first line is to be read as "Statement of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31 March 2024".

> For and on behalf of the Board of Directors of **Dilip Buildcon Limited**

Place: Bhopal

Date: 14 May, 2024

POST BOX NO. 10077 TEL. NOS.: 022-2219 7101 FAX :0091-22- 2207 1612 / 6772

Email: investorservices@bbtcl.com Website: www.bbtcl.com

Place : Mumbai

Date: 13 May 2024

DIN - 00039944

Chairman & Managing Director

THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION, LIMITED

Dilip Suryavanshi

Extract of Audited Standalone Financial Results for the Quarter and year ended 31 March 2024

		Quarter ended		Year e	ended	
Sr. No.	Particulars	31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total revenue from operations (net)	7,108.55	5,978.07	6,382.22	26,131.66	24,458.75
2	Profit/(loss) before exceptional items and tax from continuing operations	7,404.98	(3,124.75)	2,469.56	456.45	(4,301.80)
3	Exceptional items loss	-	-	(18,622.27)	-	(18,622.27)
4	Profit/(loss) before tax from continuing operations	7,404.98	(3,124.75)	(16,152.71)	456.45	(22,924.07)
5	Profit/(loss) after tax from continuing operations	6,583.84	(3,124.75)	(16,152.71)	(364.69)	(22,924.07)
6	Discontinued operations					
	a) (Loss)/profit before tax from discontinued operations	(10.41)	(19.66)	84.54	(223.28)	280.16
	b) Exceptional gain from sale of discontinued operations (net)	-	-	24,372.51	-	24,372.51
	c) Tax expense of discontinued operations	-	-	(850.00)	-	(850.00)
	(Loss)/profit after tax from discontinued operations	(10.41)	(19.66)	23,607.05	(223.28)	23,802.67
7	Net (loss)/profit for the period / year	6,573.43	(3,144.41)	7,454.34	(587.97)	878.60
8	Total comprehensive (loss)/ income for the period / year	7,355.78	(3,290.81)	7,654.58	(315.96)	301.67
9	Paid-up equity share capital (face value of ₹ 2 each)	1,396.27	1,396.27	1,396.27	1,396.27	1,396.27
10	Reserves (excluding revaluation reserve)	18,036.38	10,680.61	19,189.61	18,036.38	19,189.61
11	Securities premium account	3,637.20	3,637.20	3,637.20	3,637.20	3,637.20
12	Net worth	19,432.65	12,076.88	20,585.88	19,432.65	20,585.88
13	Paid up debt capital/ Outstanding debt	34,872.74	39,958.66	95,200.89	34,872.74	95,200.89
14	Basic and Diluted earnings / (losses) per equity share (of ₹2 each) [not annualised except for the year end]:					
	a) Losses per share from continuing operations (in ₹)	9.43	(4.48)	(23.14)	(0.52)	(32.82)
	b) (Losses)/earnings per share from discontinued operations (in ₹)	(0.01)	(0.03)	33.81	(0.32)	34.08
	c) (Losses)/earnings per share from continuing and discontinued operations (in ₹)	9.42	(4.51)	10.67	(0.84)	1.26

Extract of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended 31 March 2024

(₹ in lakhs unless otherw						otherwise stated)
	Quarter Ended		Year E	nded		
Sr. No.	Particulars	31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	416,169.51	433,672.77	410,815.96	1,710,897.15	1,662,291.68
2	Profit before exceptional items and tax from continuing operations	73,329.67	93,751.31	59,307.46	263,599.36	153,255.04
3	Exceptional items - loss	-	(290.00)	(186,565.84)	(10,553.83)	(149,005.84)
4	Profit/(loss) before tax from continuing operations	73,329.67	93,461.31	(127,258.38)	252,905.53	4,249.20
5	Profit / (loss) after tax from continuing operations	52,650.64	73,135.39	(156,984.06)	173,940.22	(77,172.17)
6	Discontinued operations					
	a) (Loss)/profit before tax from discontinued operations	(10.41)	(19.66)	84.54	(223.28)	280.16
	b) Exceptional gain from sale of discontinued operations (net)		-	24,372.51		24,372.51
	c) Tax expense of discontinued operations		-	(850.00)		(850.00)
	(Loss)/ profit after tax from discontinued operations	(10.41)	(19.66)	23,607.05	(223.28)	23,802.67
7	Total comprehensive income / (loss) for the period / year	51,293.51	71,109.19	(126,846.76)	170,490.87	(30,599.01)
8	Paid-up equity share capital (face value of Rs. 2 each)	1,396.27	1,396.27	1,396.27	1,396.27	1,396.27
9	Reserves	466,216.89	441,297.99	401,835.49	466,216.89	401,835.49
10	Securities premium account	9542.43	9542.43	9542.43	9542.43	9542.43
11	Net worth	665,131.01	613,720.96	581,295.82	665,131.01	581,295.82
12	Paid up debt capital / outstanding debt	213,398.61	185,615.12	652,183.82	213,398.61	652,183.82
13	Basic and Diluted earnings / (losses) per equity share (of $\stackrel{\pi}{}$ 2 each) [not annualised except for the year end] :					
	a) (Losses)/ earnings per share from discontinued operations (in $\stackrel{\blacktriangleleft}{}$)	(0.01)	(0.03)	33.81	(0.32)	34.09
	b) Earnings/(losses) per share from continuing operations (in ₹)	37.52	65.45	(264.25)	98.35	(274.17)
	c) Earnings/ (losses) per share from continuing and discontinued operations (in \P)	37.51	65.42	230.44	98.03	(240.08)
14	Capital redemption reserve	201.64	200.48	201.64	201.64	201.64
15	Debenture redemption reserve	14.62	14.62	14.62	14.62	14.62

The above is an extract of the detailed format for the quarter and year ended audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarter and year ended audited financial results are available on the website of stock exchanges www. bseindia.com and www.nseindia.com and on the Corporation's website www.bbtcl.com

The audited Standalone and consolidated financial results of the Corporation have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed unde Section 133 of Companies Act, 2013 ('the Act') read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 and 52 of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above audited Standalone and Consolidated financial results have been reviewed and recommended by the Audit Committee on 13 May 2024 and approved by the Board Directors on 13 May 2024. The Board of Directors in their meeting held on 13 May 2024 has recommended a dividend of 60% (Rs.1.20/- per share of face value of Rs.2 each) for the financial year ended 3:

The figures for the quarter ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published


unaudited year to date figures upto third quarter of the respective financial years. Also the figures upto the end of the third quarter were only reviewed and not subjected to audit On behalf of the Board o

The Bombay Burmah Trading Corporation, Limited

Ness Wadia **Managing Director**







Year Ended Year Ended 31st March 31st March 31 st March, 31st December, 31 st March Particulars 2024 2023 2023 2024 **Un-Audited** Total Income from operations 1.635.66 1,534.12 1,837.75 5,530.09 5,881.46 Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and /or Extra ordinary items) 107.96 396.35 685.14 85.16 155.46 Net Profit / (Loss) for the period (before Tax, after Excepetional and /or Extra ordinary items 85.16 107.96 155.46 396.35 685.14 Net Profit / (Loss) for the period (after Tax, after Excepetional and /or Extra ordinary items) 85.16 96.1 155.46 396.35 685.14 Compenhsive income for the period (Comprising profit & loss) for the period(after tax) and other comprehensive income (after tax) 67.56 95.52 121.39 295.71 504.42 **Equity Share Capital** 1,154.40 1,154.40 1,154.40 1,154.40 1,154.40 Reserves (Excluding Revaluation reserve as shown in the

RESONANCE SPECIALTIES LIMITED

(CIN No. L25209MH1989PLC051993) REGD. OFFICE: 54-D, Kandivali Industrial Estate, Charkop, Kandivali (West) MUMBAI 400067

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

resonancesl.com TEL: 022 6857 2827, GST No-27AAACA9590Q1ZW, Email: info@resonancesl.com

Audited Balance sheet of the previous year)

(for continuing and discontinued operations)- (basic & Diluted)

Earning per Shares (of Rs 10/-each

. The financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules' 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable

0.59

5.881.46

0.83

1.05

2. The above results have been reviewed by the audit committee and thereafter approved by the Board of Directors in their meeting held on 14th May 2024.

In accordance with Ind AS-108 "Operating Segments", the company has only one reportable primary business segment i.e. "Chemica Manufacturing". However, the company has secondary geographical segment which is disclosed in the financial statement as per Ind

Information about secondary geographical segments as per financial statements

(Rs. In Lakhs) April to March 24 April to March 23 **Particulars** Segment Revenue - India 2 433 2 2 614 70 - Outside India 3.096.88 3.266.76

The segment asset and segment capital expenditure attributable to the segment "Outside India" is less than 10% of the respective tota assets and total capital expenditure and therefore not disclosed separately.

5.530.09

*The figures of the last quarter for the current year and for the previous year are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, and unaudited year-to-date figures up to the third quarter ended December 31, which were subjected to limited review.

The figures for the previous financial period have been regrouped/rearranged wherever necessary.

By the order of the Board For RESONANCE SPECIALTIES LIMITTED

Charchit Jain

Whole Time Director

DIN: 09344495

Place: Mumbai

Dated: 14th May 2024

Total



DEVYANI INTERNATIONAL LIMITED

Corporate Identification Number: L15135DL1991PLC046758 Registered office: F-2/7, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Corporate office: Plot No-18, Sector-35, Gurugram - 122004, Haryana Tel: +91-124-4566300, E-mail: companysecretary@dil-rjcorp.com, Website: www.dil-rjcorp.com



Net Revenue **INR 10,471** YOY Growth 39%



Statement of consolidated financial results for the quarter and financial year ended on 31 March 2024 [Regulation 33 read with Regulation 47 (1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]



(₹ in million, except per share data) Year to date 31 March 2024 ended on ended on **Particulars** 31 March 2024 31 March 2023 (Audited) (See Note 4) (See Note 4) Total revenue from operations 35.563.17 7.549.77 10,470.78 Profit before exceptional items and tax 1.073.71 43.88 412.32 (Loss)/profit before tax (379.86)36.76 412.32 Net (Loss)/pro Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) (337.64)312.15 598.76 Equity Share Capital (face value of INR.1/- each) 1,205.86 1,205.86 1,204.96 Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet 9.351.77 Earnings Per Share (of INR. 1/- each) (not annualised for quarters) (a) Basic (0.06)0.39 0.50 (b) Diluted (0.06)0.39 0.50



See accompanying notes Notes: The above is an extract of the detailed format of quarterly and year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

rants in Thailand, by way of acquiring controlling interest in RD and its related entities for the consideration of THB 4,681.99 million (~ INR 10,913.28 million) including payment of erstwhile shareholder's loan, pursuant to the Share Purchase Agreement dated 18 December 2023. Acquisition of the business is accounted for using the acquisition method of accounting as per Ind AS 103 "Business

On 17 January 2024, DID acquired Restaurants Development Co. Ltd. ("RD"), operating chain of 283 KFC

The full format of the quarterly and year ended financial results are available on the websites of the Stock

Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.dil-rjcorp.com). 2. The Company and Camas, an affiliate of Temasek, invested AED 150.47 million (~ INR 3,407.85) and AED 145.53 million (~ INR 3,295.96) respectively, in Devyani International DMCC, Dubài ('DID') under the Investment

Combinations'. Further, the Company has accounted for such acquisition based on provisional fair values of assets and liabilities acquired determined by the management, resulting into recognition of goodwill of INR 3,782.43 millions. The fair valuation reports are in process and as allowed under Ind AS 103, the measurement period is open for a period of maximum of one year from the acquisition date. During the quarter ended 31 March 2024 and year ended 31 March 2024, due to significant devaluation of Nigerian

currency, the Nigerian subsidiary of the Group (the Company and its subsidiaries collectively referred to as the 'Group') has recognized INR 423.74 million and INR 897.07 million devaluation impact on account of translation loss of USD denominated liabilities in Nigerian subsidiary's financial information as at 31 March 2024 and year ended 31 March 2024 respectively. Considering the significance of the amount involved, the said exchange translation loss has been presented as an ""exceptional items"" in consolidated financial results of the Group. Consequently, owing to the significant currency devaluation, the investments (including loans) made by the Company in Nigerian subsidiary through RV Enterprizes Pte. Ltd., has been impaired during the guarter ended 31

March 2024 amounting to INR 1,160.09 million and has been presented as an ""exceptional items"" in standalone financial results of the Company.

These standalone and consolidated financial results for the quarter and year ended on 31 March 2024 have been reviewed and recommended for approval by the Audit, Risk Management and Ethics Committee and accordingly approved by the Board of Directors of Devyani International Limited ("DIL" or "the Company") at their respective meetings held on 14 May 2024. The Statutory Auditors have audited the annual financial results. The figures for the quarter ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between the audited figures in recpective of full financial years and the published year to date figures up to the third quarter of the relevant financial year, which were subject to limited review.


5. The key standalone financial information of the Company is given below

Agreement dated 18 December 2023 in ratio of 51:49%.



Place : Gurugram

Dated: 14 May 2024









Notice is hereby given that Vardhan Builders have agreed to sell to my clients the premises more particularly described in the Schedule hereunder ("Said Premises"):

Person/s, Company/s, Financial Institution/s, having any share, right, title, interest, benefit claim, objection or demand of any nature whatsoever over the said premises by way of sale, transfer, exchange, mortgage, assignment, charge, gift, trust, inheritance, conveyance, tenancy, bequest, litigation, decree or order of any court of law or otherwise should register their claim with the undersigned at 2b, D Wing, Ground Floor, Crystal Plaza, New Link Road, Andheri (W), Mumbai- 400 053 within 7 days of publication of this notice with certified copies of documentary proof thereof, failing which, any such claim or objection shall be deemed to have been

SCHEDULE

Residential Flat bearing Flat No. 101 admeasuring 33.75 sq. meters (carpet area) and Flat No. 102 admeasuring 57.80 sq. meters (carpet area), both on the 1s Floor in the "A" Wing of the Building known as "Poseidon" Constructed on plot bearing CTS No. 1216/2C of village Versova, Taluka Andheri in the registration District of Sub District of Mumbai Suburban situated at Off Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai- 400 061

Bhavya N. Jain (Advocate) Email: Bhavyaj@gmail.com Tel: 022-26733448 umbai Date : 15.05.2024 Place : Mumba

परिचालनातून एकूण उत्पन्न

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)

R

प्रवर्तनातून एकूण उत्पन्न

(करोत्तर) धरुन)

समभाग भांडवल

विभाग महसुल

- भारता बाहेर

एकूण

ठिकाणः मुंबई

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर

अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींपर्वी

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व,

अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर,

अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)

कालावधीसाठी सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी

नफा आणि तोटा (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न

राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवलेली पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)

प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि

प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत अन्य मान्यताप्राप्त लेखा पध्दती आणि धोरणांनसार बनवले आहेत.

... आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधीसाठीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.

खंडित कामकाजासाठी) (मूलभूत आणि सौम्यिकृत)

तपशील

कमी असल्याने वेगळ्या जाहीर केलेल्या नाहीत.

दुय्यम भौगोलिक विभागांबाबतची माहिती.

पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १/-अखंडित व खंडित परिचालनाकरिता

प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)

niलावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Anandprakash Choudhary who is a member of the Shree Laxmi Plaza Premises Co-Operative Society Ltd. having its address at Laxmi Plaza, Laxmi Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai- 400 053 has passed away in Mumbai on 11 03 2024 without making any nomination.

Mr. Anandprakash Choudhary held share nos. 621 to 625 and Unit No.615, Shri Laxmi Plaza jointly with his wife Mrs. Manju Choudhari.

Mrs. Manju Choudhari, being the Wife and legal heir of Late Mr. Anandprakash Choudhary, has made an application to the society for the transfer of the shares and interest held by the deceased member to her name.

I hereby invite claims or objections from the heir/s or other claimant/s to the transfer of shares and interest held by the deceased member in the aforesaid properties within a period of 14 days from the publication of this notice to be registered with the undersigned at 2B, D-Wing, Ground Floor, Crystal Plaza, New Link Road, Andheri (W), Mumbai- 400 053 with documentary evidence in support of said claims. If no claims are received within the stipulated period, the society shall be free to transmit the share and interest held by the deceased member to the name of the aforesaid heir by following the procedure laid down under the bye law no 35 of the bye laws adopted by the society.

Email: Bhavyaj@gmail.com Tel: 022-26733448 ımbai Date : 15.05.2024 Place : Mumbai

Bhavya N. Jain (Advocate)

जाहीर सूचना (कोणताही पूर्वग्रह न ठेवता) सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही अमित दातवा

यांच्या फ्लॅटच्या नामाधिकाराची, जे मुंबई शहर नोंदर्ण मुंबई ४०००१३ स्थित लोअर परळ विभागाचा सी.एस. क्र १/२६८. १ए/२६८. १डी/२६८. १ई/२६८ आणि न.'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील पी१ /२x आणि २५ या क्रमांकाच्या २ पार्किंग स्पेस समवेत : ८६५ चौ.फू. कार्पेट एरियाच्या फ्लॅट क्र. १३०२ चे (''सद मेळकत'') मालक आहेत, तपासणी करीत आहोत ासेच, सदर मिळकतीच्या खरेदी संदर्भातील के. रहेज युनिव्हर्सल प्रा. लि. (मालक) आणि अमित दातवार्न

(खरेदीदार) यांच्यातील १९.०२.२००८ दिनांकित मूळ . विक्री करार, अन्य कोणत्याही प्रकारचे दस्तावेज, लिखाण पत्रे, पावत्या हरवल्या, गहाळ झाल्या आहेत आणि नापर्यंत सापडलेल्या नाहीत सर्व व्यक्ती/व्यक्तींना हरवलेले दस्तावेज सापडले असल्या किंवा उपरोक्त मिळकत किंवा तेथील कोणत्याही भागाच्य

संदर्भामध्ये वारसाहक, शेअर, विक्री, गहाण गरणाधिकार. भेट. ताबा. अदलाबदल. प्रभार लेसपेंडन्स, देखभाल, सुविधाधिकार, न्यायालयाचा आदेश किंवा भार याद्वारे कोणताही दावा/दावे किंवा हक्ष किंवा अन्य काही असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना असे दावे लिखित स्वरुपात सर्व पूरक दस्तावेजांच्या मूळ प्रमाणित प्रतींसह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ देवसांच्या आत कळवावे, असे आवाहन करण्यात र आहे, कसूर केल्यास, अशा व्यक्तींचे दावे जर असल्यास स्वेच्छेने सोड्न दिल्याचे आणि त्यागित समजले जातील आणि आमचा अशील/अशिलांवर बंधनकारक नसतील दिनांक : १५.०५.२०२४ ठिकाणः मुंबई

> सही/ श्री. रवींद्र कुमार एस्. यादव एम.ए., एल.एल.एम. टारा गिरिश पी जैन ऑण्ड कं १०१-१०२ पीस हेवन, एन. एम. काळे मार्ग, दादर (पश्चिम) मुंबई-४०००२८

मखद्मी आशियाना को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (प्रस्तावित) बीएमसी कॉलनी, वेलकरवाडी, लोहार चाळ 2रा एल.जे. कॉस रोड. माहिम. मंबई-400 016 सार्वजनिक सुचना

याद्वारे आमच्याकडून सूचना देण्यात येत आहे की.

आम्ही 27 जुलै, 2023 च्या नोटराइज्ड विकास करारावर स्वाक्षरी केली आहे. अंमलात आणर्ल आहे आणि त्यात प्रवेश केला आहे आणि दिनांक 27 जुलै, 2023 रोजी नोटराइज्ड पॉवर ऑफ ॲटर्न 'सांगितलेले दस्तऐवज'') ACCANOOR QUBA PRIME LLP ''डेव्हलपर्स म्हणाले'') ज्याद्वारे आम्ही त्यांना येथे लिहिलेल्या शेड्यल अंतर्गत विशेषतः वर्णन केलेल्या मालमत्तेचा विकास करण्यासाठी विकासक म्हणून नियुक्त केले आहे. तथापि, दोन्ही दस्तऐवज 06 मे, 2024 च्या नोटराइज्ड डीड ऑफ कॅन्सलेशनद्वारे परस्पर रद्द केले गेले.

आम्ही, चांगल्या कारणासाठी प्रस्तावित सोसायर्ट याद्वारे, सांगितलेल्या विकासकांना मंजूर केलेल्य सर्व बाबींसाठी, त्यामध्ये दिलेले आणि समाविष्ट असलेले दस्तऐवज रह करत आहोत.

हे सर्व संबंधितांना माहिती असले पाहिजे आणि पढील सामान्य जनतेला याद्वारे जाणीव करून दिली जाते की ते संदर्भातील मालमत्तेसाठी उक्त दस्तऐवजानसार कती करण्यापासन परावत्त करू शकतात आणि कोणतेही पूर्वीचे, वर्तमान किंवा भविष्यातील व्यवहार आमच्यावर बंधनकारक राहणार नाहीत आणि ते निरर्थक आणि निरर्थक ab initio मानले जावे.

वर संदर्भित वेळापत्रकः

CS क्रमांक- 1125 आणि 1/1123 असलेल्या जिमनीचे ते सर्व तुकडे आणि माहिम विभागातील सुमारे 3245.00 चौरस मीटर, TPS क्रमांक III (सांगित मालमत्ता)

तारीख: 13 मे, 2024 ठिकाणः मुंबई

> (प्रस्तावित) सार्ठ सही/-(संयुक्त सचिव) (कोषाध्यक्ष)

PUBLIC NOTICE ATLAS COPCO INDIA LIMITED

Regd Off: Sveanagar, Dapodi, Pune - 411012. Maharashtra This is to inform the general public that the share certificate of the company registered in the name of the following shareholder has been lost by the Registered Holder. Folio No. R0002997

Name of the Shareholder	Certificate No.	Distinctive Numbers	No. of Shares	Face Value	
Rajinder Singh Nirban (Deceased)	2000492	11311029 - 11311478	450	Rs.10/-	

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate.

Any person(s) has/have any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company of it's Registrar And Transfer Agents: KFin Technologies Limited, Selenium Tower-B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Hyderabad - 500032, within 15 days of publication of this notice. After which no claim will be entertained and the company shall proceed to issue duplicate/letter of confirmation to the registered holder.

Name of the successor/Claimant Date: 15 May 2024 Kamla Devi

मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ओनिडा हाऊस, जी - १, एम.आय.डी.सी., महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३.

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही/वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

बरील विवरण हे सेबी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंअंसकडे दाखल करण्यात आलेल्या वितीय निकशांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वितीय निकशांचे संपूर्ण प्रारूप बीएसई व एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट

रेझोनन्स स्पेशॅल्टीज लिमिटेड

(सीआयएन क्र. एल२५२०९एमएच१९८९पीएलसी०५१९९३)

नोंद. कार्यालयः ५४-डी, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७,

वेबसाईटः www.resonancesl.com, दू.: ०२२-६८५७२८२७, जीएसटी क्र. २७एएएसीए९५९०क्यु१झेडंडब्ल्यू ईमेलः info@resonancesl.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी वित्तीय निष्कर्ष

३१ मार्च.

2028

लेखापरीक्षित

१,६३५.६६

24.98

८५.१६

८५.१६

१,१५४.४०

कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडिया अकाऊंटींग स्टॅंडर्ड) रुल्स, २०१५ (इंड-एएस) आणि

एप्रिल ते मार्च २४ एप्रिल ते मार्च २३

१४ मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर संचालक मंडळाने मंजूर केले.

इंड एएस-१०८ ''प्रवर्तनीय विभाग'' च्या अनुषंगाने, कंपनीच्या मुख्यतः एकमेव अहवाल योग्य व्यवसाय विभाग आहे तो म्हणजे

५,५३०.०९

विभाग ''भारता बाहेर'' मध्ये हिशोबात धरले जाणारे विभाग मत्ता आणि विभाग भांडवली खर्च संबंधित एकूण मत्ता व एकूण भांडवली खर्चाच्या १०% पेक्ष

* चालू वर्ष आणि मागील वर्षाचा शेवटच्या तिमाही करिता आकडेवारी ३१ मार्च रोजी संपलेल्या संपूर्ण वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि

३१ डिसेंबर, रोजी संपलेल्या तिसरी तिमाही पर्यंत अलेखापरिक्षित तारखेपर्यंत वर्षासाठी आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जे मर्यादिर

मॅन्युफॅक्चरिंग''. तथापि, कंपनीच्या दुय्यम भौगोलिक विभाग आहे ज्याची माहिती इंड एएस-१०८ प्रमाणे वित्तीय विवरणांत दिली आहे.

संपलेली तिमाही

३१ डिसेंबर.

2023

अलेखापरीक्षित

9,438.8

909.98

900.98

94.99

9,948.80

(रु. लाखांत

२,६१४.७०

५,८८१.४६

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांची दि. १४.०५.२०२४ रोजी पटनोंदणी करण्यात आली आहे

लेखापरीक्षित

२९,७५१

(५,१११)

(५,१११)

२,३११

38.03.2028 38.82.2023 38.3.2023

२,३११

लेखापरीक्षित

22,480

(७३२)

(৬३२)

(७३२)

(৬११

२,३११

सीआयएन क्र. : L32300MH1981PLC023637 वेबसाइट : www.onida.

DBS

लिलाव सूचना

सदर कळविण्यात येते की आमच्या बँकेच्या खालील नमुद दागिणे कर्ज ग्राहकांनी त्यांना अगोदर पाठविलेल्या त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर रितसर पोचपावतीसह रजिस्टर्ड पोस्टाने आणि आम्ही वारंवार विनंती करनही त्यांच्या कर्ज खात्याची तडजोड करण्यास कसर केली आहे.

२३.०५.२०२४ रोजी किंवा पूर्वी संपूर्ण कर्ज रकमेची तडजोड न केल्यास कर्जदारांनाद्वारे तारण ठेवलेल्या सिक्युरिटीज ई-लिलाव प्लॅटफॉर्म <u>https://egold.auctiontiger.net</u> येथे किंवा बँकेच्या परिसरात जाहीर लिलाव विक्रीद्वारे बँकेच्या संपूर्ण समाधानासाठी आणि पढील सूचनेशिवाय २३.०५.२०२४ रोजी स. ११.०० वा. किंवा बँकेच्या सोईने कोणत्याही अन्य

सं.क्र.	ग्राहकाचे नाव	शाखेचे नाव	ढोबळ वजन	निव्वळ वजन
३५४३१७७९	नामदेव गायकवाड	कल्याण, मुंबई	२६.०८	२४.२९

दिनांक: १३.०५.२०२४ प्राधिकत अधिकारी डीबीएस बँक इंडिया लिमिटेड ठिकाण : चेन्नर्ड ***डीबीएस बँक इंडिया लिमिटेड** ही डीबीएस बँक इंडिया लिमिटेड, सिंगापूर कडिल संपूर्ण

परवान्याच्या अंतर्गत उपकंपनी आहे.

39.03.7078 39.03.7073

लेखापरीक्षित

१,११,२६६

(१,२४७)

(१,२४७)

(१,२४०

२,३११

१६,७७३

लेखापरीक्षित

90,843

(६,२२१)

(६,२२१)

(६,२४

२,३११

१०,५३३

मिकं इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करिता

संपलेले वर्ष

३१ मार्च.

2028

लेखापरीक्षित

4,430.09

३९६.३५

398.34

३९६.३५

२९५.७१

9,948.80

8,772.40

मंचालक मंद्रलाच्या आदेशातक

रेझोनन्स स्पेशॅल्टीज लिमिटेड साठी

सही/-

चर्चित जैन

पूर्ण वेळ संचालव

डीआयएनः ०९३४४४९५

३१ मार्च,

2023

नेखापरीक्षि

9,230.00

१५५.४६

१५५.४६

१५५.४६

१२१.३९

9,948.80

व्ही. जे. मनसुखानी

संपलेले वर्ष

३१ मार्च.

2023

नेखापरीक्षि

६८५.१

६८५.१४

E24.87

9,948.80

3,249.50

8.30

डीआयएन : ०१०४१८०

जाहीर सूचना

सचना यादारे देण्यात येते की. माझे अशील मे. स्पेस मोल्डर्स हे प्लॉट क्र. ८७ आरएससी - ३७, गोराई २, बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ येथे स्थित गोराई मानस को–ऑप. हाऊ. सोसा. लि. मधील दुकानाचे सदस्य आहेत. ते दुकानाच्याँ विरोधात सोसायटी आणि . त्यांच्याद्वारे जारी सोसायटीच्या विभिन्न क्र ०६ धारक एक पूर्ण भरणा पन्नास रुपये शेअर्स असलेल्या शेअर प्रमाणपत्र क्र. ०२ चे धारक आहेत.

सोसायटीमधील दुकानाचे मालक मे. स्पेस मोल्डर्स यांनी आता सोसायटीला अस<u>े</u> कळविले आहे की, त्यांच्याकडून मूळ शेअर प्रमाणपत्र हे हरवले आणि गहाळ झाले आहे आणि अथक शोधानंतरही सापडलेले नाही स्पेस मोल्डर्स यांनी दिनांक ०४/०९/२०२१ रोजीस गोरेगाव (प) पोलिस स्टेशन येथे जमा केलेल्य प्रमाणपत्राच्या प्रतीसह सदर हरवलेल्या शेअ प्रमाणपत्राच्या ऐवजी प्रतिलिपी शेअ प्रमाणपत्र जारी करावे यासाठी उपविधी -अंतर्गत सोसायटीला अर्ज केला आहे.

कोणत्याही व्यक्तीला सदर शेअर प्रमाणपः सापडल्यास किंवा त्याकरिता किंव त्याविरोधात कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी तशी सचना माझे अशील किंवा त्यांचे वकील यांच्याकडे मह तारखेपासून १५ दिवसांच्या आत द्यावी कसूर केल्यास, सोसायटी उपविधीमध्य विहित केलेल्या प्रक्रियेनुसार अर्जदारांन प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यार्च प्रक्रिया करतील

दिनांक : १५.०५.२०२४ मुंबई

> वकील राजेश जे. यादव दुकान क्र. ३, ड्रीमलॅण्ड इमारत सरकार हाँटेलचे प्रवेशद्वार, स्टेशन रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३ ९८२०९४१२६३

पॉलिकेम लिमिटेड

सीआयएन नं.: एल२४१००एमएच१९९५पीएलसी००९६६३ नों. कार्यालय: ७ जे टाटा रोड, चर्चगेट रक्लेमेशन, मुंबई-४०० ०२०

वेबसाईट : www.polychemltd.com, दूरध्वनी : ९१ २२ २२८२००४८, ई-मेल : polychemltd@kilachand.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित अलीप्प्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील	\$\beta\$. \$\langle\$ \$\beta\$. \$\langle\$ \$\langle\$\$, \$\langle\$\$ \$\langle\$\$, \$\langle\$\$ \$\langle\$\$, \$\langle\$\$ \$\langle\$\$, \$\langle\$\$ \$\langle\$\$, \$\langle\$\$ \$\langle\$\$, \$\langle\$\$ \$\l				
क्र.		से	जी संपलेली तिमा	ही	संपले	ले वर्ष
		३१-मार्च-२४ ३१-डिसें-२३ ३१-मार्च-२३		३१-मार्च-२४	३१-मार्च-२३	
		संदर्भ टीप	अलेखापरिक्षित	संदर्भ टीप	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		क्र. ४		क्र. ४		
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१ ,०८९.७३	९८१.७६	७१४.४	३,८१८.६८	३,५७१.४१
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२४९.३७	१९८.०२	६३.५	১.০৶৶	४६०.०६
3	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	१९५.९८	१५३.११	40.37	६०३.७	३७२.१४
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१९५.७८	१५३.६९	ઇ૭.૭૪	५९७.९२	३६६.२०
ų	भरणा झालेले समभाग भांडवल	80.8	80.8	80.8	80.8	80.80
	(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती समभाग)					
ξ	मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी				३,१४८.०९	२,६३०.९९
	(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)					
૭	अनन्य साधारण बाबींपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस)					
	(प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)					
	मूलभूत आणि सौम्यिकृत : (रु. मध्ये)*	४८.५	३७.८९	१२.४५	१४९.४१	९२.१०

* ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेली तिमाही. ३१ डिसेंबर. २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही साठी इपीएस अवार्षिकीकत आहे.

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही वर्षासाठी लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

					,	((
	तपशील			एकत्रित		
		से	जी संपलेली तिमा	ही	संपले	ले वर्ष
		३१-मार्च-२४	३१-डिसें-२३	३१-मार्च-२३	३१-मार्च-२४	३१-मार्च-२३
		संदर्भ टीप	अलेखापरिक्षित	संदर्भ टीप	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		क्र. ४		क्र. ४		
	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,५४२.२२	१ ,३७४.९४	१,२८५.७९	५,५८२.८७	५,६८४.८४
	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२८९.६०	२३७.२८	२२९.५०	९५५.१४	१,०५२.८३
	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	२६७.८१	१९२.३७	२१६.३१	८१९.६४	९६४.९१
	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२६३.६६	१९२.९५	२०५.११	۷۵.۶۰۷	९४६.७८
	भरणा झालेले समभाग भांडवल	80.80	80.80	80.80	80.80	80.80
	(दर्शनी मूल्य रु. १०/ - प्रती समभाग)					
	मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी				४,०८०.१७	३,४४८.६२
	(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)					ĺ

* ३१ मार्च. २०२४ रोजी संपलेली तिमाही. ३१ डिसेंबर. २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेली तिमाही साठी डपीएस अवार्षिकीकत आहे.

अनन्य साधारण बाबींपूर्वी प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस)

(प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक)

मूलभूत आणि सौम्यिकृत : (रु. मध्ये)*

अ.

8

- १. वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.polychemltd.com वर
- २. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने १४ मे. २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजरी
- प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मुल्य असलेले प्रति समभागावर रु. ३०/- चे एक लाभांष, म्हणजेच ३००% (मागील वर्ष प्रत्येकी रु. १०/ चे दर्शनी मुल्य असलेले प्रति समभागावर रु. २०/-, म्हणजेच २००%) संचालक मंडळाद्वारे शिफारस केले आहे, जे भागधारकांच्या मंजरीच्या अधिन असेल
- ३१ मार्च. २०२४ आणि ३१ मार्च. २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि वित्तीय आकडेवारी हे अनक्रमे ३१ मार्च. २०२४ आणि ३१ मार्च. २०२३ रोजी संपलेल्या संपूर्ण वित्तीय वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि अनुक्रमे ३१ डिसेंबर, २०२३ आणि ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेली तिसरी तिमाही पर्यंतच्या प्रकाशित अलेखापरिक्षित तारखेरोजीस वर्षाच्या आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे. जे मर्यादित पुनर्विलोकन चे अधिन होते

संचालक मंडळाच्या आदेशाने सही/-

ठिकाण : मुंबई दिनांक : १४ मे, २०२४

पी. टी. किलाचंद (द्रीआयएन-००००५५१६

व्यवस्थापकीय संचालक

nuvama

NUVAMA WEALTH MANAGEMENT LIMITED

(FORMERLY EDELWEISS SECURITIES LIMITED)

PUBLIC NOTICE

NOTICE OF SURRENDER OF REGISTRATION AS INVESTMENT ADVISER OF NUVAMA WEALTH MANAGEMENT LIMITED (FORMERLY EDELWEISS SECURITIES LIMITED)

To Whomsoever It May Concern,

NOTICE IS HEREBY GIVEN that Nuvama Wealth Management Limited (Formerly Edelweiss Securities Limited), (New Registration No. INAOOO018364) a SEBI Registered Investment Advisor registered under SEBI (Investment Advisers) Regulation, 2013 with its principal place of business situated at 801-804, Wing A, Building No. 3, Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051, is in the process of submitting application to Securities and Exchange Board of India and BSE Administration and Supervision Limited (Control of Securities) and (C(BASL) to surrender its old Investment Adviser Registration (Registration No. INA 2000 14140) pursuant to change in control.

In view of the above, if any person or client has any objection or complaint regarding surrender of the old Investment Adviser Registration (Registration No. INA200014140) then kindly reach out to us at complianceofficer.nwm@nuvama.com, with SEBI on SEBI's 'SCORES' portal or with BASL at bseasl.membership@bseasl.com within 15 days of publication of this notice.

ATUL BAPNA COMPLIANCE OFFICER Nuvama Wealth Management Limited (Formerly Edelweiss Securities Limited)



Mumbai, May 15, 2024

ECO RECYCLING LIMITED


Regd. Office: 422, The Summit Business Bay, Near Cine Max Theater, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400093

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024 (Rs. In Lakhs)

Sr. No.	Sr. No. Particulars		Standalone			Consolidated			
	31_03_2		Ended	Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	806	504	2802	1773	805	495	2801	1774
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	421	(334)	1960	654	320	(341)	2220	661
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	421	(334)	1960	654	320	(341)	2220	661
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	268	(371)	1619	617	165	(382)	1822	619
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	673	(589)	1747	(96)	(48)	(581)	1950	(89)
6	Equity Share Capital - Paid-up Equity Share Capital (Face Value of the Equity Share Rs. 10/-)	-	-	1930	1930	-	-	1930	1930
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	-	-	4607	2860	-	-	4653	2653
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations)								
	(a) Basic (Rs.)	1.38	(1.92)	8.39	3.20	0.86	(1.97)	9,44	3.21
	(b) Diluted (Rs.)	1.38	(1.92)	8.39	3.20	0.86	(1.97)	9.44	3.21

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the websites of the BSE Ltd. (www.bseindia.com) and on the Company's website (www.ecoreco.com).
- The above audited standalone & consolidated financial results for the quarter and financial year ended March 31, 2024 were received and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective mettings held on May 14, 2024. The Statutory Auditors have expressed an unmodified conclusion on these standalone & consolidated financial results. The review report has been filed with the stock exchange and is available on the Company's website.
- 3. Previous period figures have been regrouped/reclassified wherever necessary.

CONSOLIDATED FINANCIALS (YOY)



For and on behalf of **Board of Directors** Brijkishor Kishangopal Soni Chairman & Managing Director

DIN: 01274250

Phone: (022) 4005 2951; Email: shareholders@ecoreco.com; Website: www.ecoreco.com